



**Orbit Exports Limited**  
Regd. Office: 122, Misty Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, Near K C College, Dinshaw Wacha Road, Churchgate, Mumbai - 400 020, (Maharashtra) India. Tel.: +91-22-6625 6262 • Fax: +91-22-22822031, E-mail: investors@orbitexports.com • Website: www.orbitexports.com; CIN: L40300MH1983PLC030872




**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025**  
  
The Board of Directors of the Company, at the meeting held on July 23, 2025, approved the unaudited financial results of the company for the quarter ended June 30, 2025 ("Financial Results").  
  
The Financials along with the Limited Review Report, have been posted on the Company's website at <https://orbitexports.com/unaudited-results/> and can be assessed by scanning the QR code.

**Date: July 23, 2025**  
**Place: Mumbai**

**Note:** The above intimation is in accordance with the Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

**For and on behalf of Board of Directors of Orbit Exports Limited**  
**Sd/-**  
**Pankaj Seth**  
**Chairperson and Managing Director**  
**(DIN:00027554)**



**Thyrocare Technologies Limited**  
CIN: L85100MH2000PLC123882  
Reg. Off: D-37/1, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703  
Corp. Office: D-37/3, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703  
Phone: +91 842945537 | www.thyrocare.com | Email: compliance@thyrocare.com

**Extract of Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the Quarter ended 30 June 2025**  
(₹ in Crores)

Sr. No.	PARTICULARS	Consolidated				Standalone			
		Quarter Ended 30.06.2025 (Reviewed)	Quarter Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 30.06.2024 (Reviewed)	Year Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 30.06.2025 (Reviewed)	Quarter Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 30.06.2024 (Reviewed)	Year Ended 31.03.2025 (Audited)
1	Total Income from Operations	193.03	187.16	156.91	687.35	178.89	173.87	143.63	633.10
2	Net Profit for the period before tax (before Exceptional and Extraordinary items, share of profit/(loss) of associate)	50.23	47.82	33.91	146.88	50.91	47.80	35.14	151.21
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items, share of profit/(loss) of associate)	50.48	47.19	33.55	145.44	50.91	47.80	35.14	151.21
4	Net Profit for the period after tax	38.29	21.57	23.94	90.75	36.05	21.95	25.15	95.78
5	Total Comprehensive Income for the period	38.06	21.34	23.47	89.98	35.84	21.72	24.72	95.05
6	Equity Share Capital (Face Value per Share: ₹ 10/- each)	52.99	52.99	52.95	52.99	52.99	52.99	52.95	52.99
7	Other Equity	-	-	-	493.76	-	-	-	484.11
8	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/- each (not annualised) #								
a	Basic:	7.35	4.17	4.52	17.13	6.80	4.08	4.75	17.95
b	Diluted:	7.33	4.16	4.51	17.08	6.78	4.07	4.74	17.90


# Not annualised except for the year ended 31 March 2025

Notes:

1) The above unaudited financial results of the Company were reviewed by the audit committee on 23 July 2025 and subsequently approved by the board of directors at its meeting held on 23 July 2025. The figures for the quarter ended 31 March 2025 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the limited reviewed year to date figures up to the quarters ended 31 December 2024.

2) The above is an extract of the detailed format of Consolidated and Standalone unaudited Financial Results for the Quarter ended 30 June 2025, filed with the Stock Exchanges under Regulation 47 and Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone unaudited Financial Results are available on the company's website viz. [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com). The same is also available on the company's website viz. [www.thyrocare.com](http://www.thyrocare.com)

**By Order of the Board For Thyrocare Technologies Limited**  
**Rahul Guha**  
**Managing Director**  
**DIN: 09588432**



**BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY PETITION NO. C.P. (CAA) NO. 155 OF 2025 CONNECTED WITH COMPANY APPLICATION NO. CA(CAA) NO. 113 OF 2025**  
**In the matter of the Companies Act, 2013**  
**AND**  
**In the matter of the Petition under Sections 230-232 of the Companies Act, 2013 ("Act") read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 and other relevant provisions of the Act**  
**AND**  
**In the matter of the Composite Scheme of Arrangement amongst Piramal Enterprises Limited ("Piramal Finance Company 1") ("Transferor Company") and Piramal Finance Limited (formerly known as Piramal Capital & Housing Finance Limited) ("Piramal Finance Company 2") ("Transferee Company") and their respective shareholders and creditors.**

**Piramal Enterprises Limited** )  
CIN: L2410MH1947PLC095719 )  
...Piramol Finance Company 1 / Transferor Company  
**Piramal Finance Limited** )  
CIN: U64910MH1984PLC032639 )  
...Piramol Finance Company 2/ Transferee Company

**NOTICE OF HEARING OF THE PETITION**  
  
Notice is hereby given that a joint Company Petition seeking sanction to the Composite Scheme of Arrangement amongst Piramal Enterprises Limited, Piramal Finance Limited (Formerly known as Piramal Capital & Housing Finance Limited) (collectively referred to as the "Petitioner Companies") and their respective shareholders and creditors (hereinafter referred to as the "Scheme") under Sections 230-232 of the Companies Act, 2013 read with Section 52, Section 66 and other applicable provisions of the Companies Act, 2013, was filed by the Petitioner Companies before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble Tribunal"). The said Company Petition was admitted by the Hon'ble Tribunal by an order dated 11<sup>th</sup> July, 2025 and as corrected by an order dated 18<sup>th</sup> July, 2025 and the date of the final hearing before the Hon'ble Tribunal is fixed for 22<sup>nd</sup> August 2025.  
  
A brief of the rationale for the said Scheme is set out below:  
  
As per the audited financials for the year ended 31<sup>st</sup> March, 2024, Piramal Finance Limited did not meet the regulatory requirements to operate as a housing finance company and was accordingly converted into a non-deposit taking Non-Banking Financial Company-Investment and Credit Company ("NBFC-ICC") with effect from 4<sup>th</sup> April, 2025. With this conversion, both Piramal Enterprises Limited and Piramal Finance Limited operate as NBFC-ICCs, and the Reserve Bank of India ("RBI") permits only one such registration per group. Further, as per the RBI regulations, all NBFCs identified as upper layer NBFCs are mandatorily required to be listed within 3 (three) years of being identified as an upper layer NBFC. PFL has been identified as an upper layer NBFC, and accordingly, is required to be listed. In view of this, Piramal Enterprises Limited and Piramal Finance Limited have proposed to amalgamate, Under the Scheme becoming effective, Piramal Finance Limited will be listed on the stock exchanges, and the amalgamation of the shareholders of Piramal Enterprises Limited directed ownership in a single listed entity that consolidates the entire value and operations of the lending business.  
  
The detailed rationale for proposing the above matter and other necessary information including salient features of the Scheme is mentioned in the Scheme which has been uploaded on the websites of Piramal Enterprises Limited and Piramal Finance Limited.  
  
If any person concerned is desirous of supporting or opposing the said Company Petition, he/she should send to the Hon'ble Tribunal and to the Advocates for the Petitioner Companies, at Trilegal, One Forbes, 2D, 2<sup>nd</sup> floor, VB Gandhi Marg, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400001, notice of his/her intention to, signed by him/ her or his/her Advocate, with his/her name and address, so as to reach the Hon'ble Tribunal and the Advocates for the Petitioner Companies not later than 2 (two) days before the date fixed for the final hearing or the said Company Petition, Where such person concerned seeks to oppose the said Company Petition, the grounds of his/her opposition or a copy of his/her affidavit should be furnished with such notice.  
  
A copy of the said Company Petition can be obtained from the Advocates for the Petitioner Companies, between 11:00 a.m. IST and 4:00 p.m. IST on any working day (except Saturdays, Sundays and public holidays) and not later than 2 (two) days before the date fixed for the hearing of the said Company Petition, by any person concerned requiring the same, on payment of prescribed charges for the same.  
  
Dated this 23<sup>rd</sup> July 2025

**Bipin Singh**  
Company Secretary  
Piramal Enterprises Limited  
CIN: L2410MH1947PLC095719  
Tel: +91-22-6918 1200 / +91-22-3802 3000/4000  
Email: [complianceofficer@piramal.com](mailto:complianceofficer@piramal.com)  
Piramal Ananta, Agastya Corporate Park,  
Opposite Fire Brigade, Karamji Junction,  
LBS Marg, Kurla (West), Mumbai - 400070,  
Maharashtra, India

**Urmila Rao**  
Company Secretary  
Piramal Finance Limited  
(Formerly known as Piramal Capital & Housing Finance Limited)  
CIN: U64910MH1984PLC032639  
Tel: +91-22-3802 3000  
Email: [complianceofficer@piramal.com](mailto:complianceofficer@piramal.com)  
601, 6<sup>th</sup> Floor, Amli Building, Agastya Corporate Park,  
Opposite Fire Station, Karamji Junction, LBS Marg,  
Kurla (West), Mumbai-400070, Maharashtra, India



**Stressed Assets Resolution Group, Corporate Centre**  
21st Floor, Maker Towers "E" Wing, Cuffe Parade, Mumbai - 400005  
**TRANSFER OF STRESSED ASSETS TO ELIGIBLE BUYERS (PERMITTED A/RCS/NBFCs/Banks/FIs) THROUGH AUCTION**

State Bank of India invites Expression of Interest (EOI) from Eligible Participants subject to applicable regulations issued by Reserve Bank of India/regulators for transfer of Stressed Loan Exposures of 2 (two) accounts with Principal outstanding of ₹ 120.70 crore (Rupees One Hundred Twenty Crore and Seventy Lakhs only) through e-Auction on "As is where is", "as is what is" basis, "whatever there is" & "without recourse" basis.

All interested eligible participants are requested to submit their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest" and after execution of Non-Disclosure Agreement, if not already executed (as per the timelines mentioned in web-notice) by contacting on e-mail at [sgm.srb@sbil.co.in](mailto:sgm.srb@sbil.co.in). Please visit Bank's web site <https://bank.sbi> and click on the link "SBI in the news>Auction Notices>ARC & DRT" for further details (web-notice).

Please note that Bank reserves the right not to go ahead with the proposed e-Auction or modify e-Auction date or any terms & conditions at any time, without assigning any reason by uploading the corrigendum at <https://bank.sbi> (click on the link "SBI in the news>Auction Notices>ARC & DRT"). The decision of the Bank in this regard shall be final and binding.

**Place: Mumbai**  
**Date: 24.07.2025**

**Issued by**  
**Deputy General Manager (ARC)**




**LAMBODHARA TEXTILES LIMITED**  
CIN: L17117MH1994PLC040629  
Regd. Office: 3A, B-Block, Pioneer Apartments, 107/5B, Avasahi Road, Colaba Fort-64 018, Telephone: (022) 2249308  
Email: [info@lambodharatextiles.com](mailto:info@lambodharatextiles.com) Web: [www.lambodharatextiles.com](http://www.lambodharatextiles.com)

**NOTICE**  
  
Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as under:  
  
In accordance with Section 124(8) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, all the shares in respect of which the dividend has not been claimed / paid for 7 consecutive years or more are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF). Hence, the shareholders may note that all shares in respect of which the dividend has not been claimed / paid for 7 consecutive years since the FY 2017-18 are liable to be transferred to the demat account of the Investor Education and Protection Fund Authority (IEPA).  
  
The Company has sent individual notices on through registered post to the concerned shareholders at their latest available address registered with the Company, whose dividends are lying unclaimed / unpaid since for the last 7 years advising them to claim their dividend amounts expeditiously.  
  
The statement containing the details of name, address, folio number / demat account number and number of shares liable for transfer to IEPF account is made available in our website [www.lambodharatextiles.com](http://www.lambodharatextiles.com) for necessary action by the shareholders.  
  
It may be noted that to comply with the aforesaid mandatory requirement for transfer of such shares to the demat account of IEPF Authority, the Company will take necessary steps including issue of duplicate share certificate against Physical share/carry over Corporate Aden against such demat shares. The shareholders are requested to contact Mr. M/G Infine India Private Limited (Formerly Link Infine India Private Limited), Surya 30, Mayflower Avenue, Behind Seshi Nagar, Soregaon Road, Colaba - 401002, Phone: 91 422 4856945 / 253653-36, e-mail: [compliance@mgis.in](mailto:compliance@mgis.in), Register & Share Transfer Agent to claim their dividend / shares lying unclaimed / unpaid since 2017-18. In case, the Company does not receive any valid communication from the shareholders within the time specified in the date of this notice, the Company shall transfer such shares to the IEPF account as per rules.  
  
The shareholders may note that they can claim back both the unclaimed dividend and the shares relating all benefits accruing on such shares, if any, by making separate application to the IEPF Authority, in the prescribed Form IEPF-5, as stipulated under the said Rules and the same is available at [iepf.gov.in](http://iepf.gov.in).  
  
For any further queries / clarification on the above subject matter, the shareholders may contact the Registrar & Share Transfer Agent of the Company as mentioned above.

**24.07.2025**  
**Colaba Fort**  

**For Lambodhara Textiles Limited**  
**Sd/-**  
**Whole-Time Director**  
**DIN: 01989020**



**Cyient DLM Limited**  
Plot No. 5G, Survey No. 99/1, Mamidipalli Village  
GMR Aerospace & Industrial Park, GMR Hyderabad Aviation SEZ Limited  
Rajiv Gandhi International Airport, Shamshabad, Hyderabad - 500 108.  
Tel. No. +91- 040- 69354601, Email : [company.secretary@cyientdlim.com](mailto:company.secretary@cyientdlim.com)  
Website : [www.cyientdlim.com](http://www.cyientdlim.com), CIN : L31909TG1993PLC141346.


**Statement of Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2025**  
(₹ in Millions)

Sl. No.	Particulars	Consolidated Results			Standalone Results		
		Quarter Ended 30-June-25	Quarter Ended 30-June-24	Year Ended 31-Mar-25	Quarter Ended 30-June-25	Quarter Ended 30-June-24	Year Ended 31-Mar-25
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	2,784	2,579	15,196	2,063	2,579	13,450
2	Net Profit for the period (before Tax and/or Exceptional Items)	101	142	917	153	142	1,030
3	Net Profit for the period before tax (after Exceptional Items)	101	142	917	153	142	1,030
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional Items)	75	106	681	113	107	767
5	Total Comprehensive Income for the period	74	109	349	113	110	411
6	Equity Share capital			793			793
7	Other Equity			8,701			8,763
8	Earnings Per Share (Face Value of ₹10 per share)*						
	(a) Basic (in ₹)	0.94	1.34	8.58	1.42	1.35	9.67
	(b) Diluted (in ₹)	0.94	1.33	8.56	1.42	1.34	9.64

**NOTES:**  
1. The unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 23 July 2025. The Statutory Auditors have carried out a limited review on the Unaudited consolidated and standalone financial results and issued unmodified reports thereon.  
2. The above financial results are an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the Stock Exchange website: [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), and also on the Company's website: [www.cyientdlim.com](http://www.cyientdlim.com). The same can also be accessed by scanning the QR code provided below.

**Place: Hyderabad**  
**Date: July 23, 2025**

**For Cyient DLM Limited**  
**Sd/-**  
**Rajendra Velasagudi**  
**Managing Director and Chief Executive Officer**




**BAJAJ HOUSING FINANCE LIMITED**  
CIN: L65910PN2008PLC32228 | Registered Office: Bajaj Auto Limited Complex, Mumbai-Pune Road, Akurdi, Pune - 411 035  
Corporate Office: 5th Floor, Kumar City, Kalyani Nagar, Pune - 411014.  
Tel.: 020-71878060 | E-mail: [bhfinvestor.service@bajajhousing.com](mailto:bhfinvestor.service@bajajhousing.com) | Website: [www.bajajhousingfinance.in](http://www.bajajhousingfinance.in)


**Extract of unaudited financial results for the Quarter ended 30 June 2025**  
(₹ in crore)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2025 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Year Ended 31.03.2025 (Audited)
1	Revenue from operations	2,615.71	2,208.65	9,575.61
2	Profit before tax	756.94	629.88	2,770.23
3	Profit after tax	583.30	482.61	2,162.90
4	Total comprehensive income (Comprising profit for the period and other comprehensive income after tax)	587.85	483.24	2,173.99
5	Paid-up equity share capital	8,328.44	7,819.58	8,328.15
6	Other equity as shown in Balance Sheet of the previous year			11,616.65
7	Earnings per Share (Face value of ₹10/- each) (not annualised for interim period)			
	a. Basic (₹)	0.70	0.62	2.67
	b. Diluted (₹)	0.70	0.62	2.67

**NOTES:**  
The above is an extract of the detailed unaudited financial results for the quarter ended 30 June 2025 which have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 23 July 2025, subjected to limited review by joint statutory auditors and filed with the stock exchange under Regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and other recognised accounting practices generally accepted in India along with the circulars, guidelines and directions issued by the Reserve Bank of India (RBI) and the National Housing Bank (NHB) from time to time. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. [www.bajajhousingfinance.in](http://www.bajajhousingfinance.in) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively. The same can be accessed by scanning the QR code provided below.



**Pune**  
**23 July 2025**

**By order of the Board of Directors For Bajaj Housing Finance Limited**  
  
**FINSERV**  
  
**Atul Jain**  
**Managing Director**  
**DIN: 09561712**



